

स्विह्ले P. 8, 1, 44, Sch. द्वयदत्तः पचाति । श्रीह्ला स्वित्पठति 45, Sch. किन्
— उत — श्रीह्ला स्वित् Çk. 106. — Vgl. उताह्ला.

श्रीह्लापुरुषिका (von श्रीह्ला + पुरुष *welch ein Mann bin ich!*) f. *grosses Selbstvertrauen* gaṇa मयूरट्टयसकादि zu P. 2, 1, 72. AK. 2, 8, 2, 69. H. 318, Sch. श्रीह्लापुरुषिका पश्य मम *siehe, was ich für ein ausgezeichnete Mann bin*, BHATT. 5, 27.

श्रीह्ला (von श्रीह्लन्) m. *eine Folge von Tagen* gaṇa खीणउकादि zu P. 4, 2, 45, 43, Vārt. 2. 3. neutr. Vop. 7, 19. Çat. Br. 6, 6, 2, 3 (das Geschl. nicht zu bestimmen). — gaṇa संकलादि zu 4, 2, 75 (चतुर्धर्थेषु).

श्रीह्लाक (wie eben) Vop. 7, 18. 1) adj. *was an einem Tage vollbracht wird* P. 5, 1, 79, Sch. TRIK. 3, 3, 4. H. 255. an. 3, 9. MED. k. 48. *was täglich vollbracht wird*: कृत्वा स्वाध्यायमाह्लाकम् MBh. 3, 10772. कृताह्लाकक्रिय R. 1, 25, 4. श्रीह्लाकाचाराः *die täglich zu bestimmten Stunden zu beobachtenden religiösen Handlungen*: श्रीह्लाकाचार्तत्त्व Titel eines darüber handelnden Werkes von RAGHUNANDANA ÇKDr. — 2) n. a) *eine täglich zu einer bestimmten Zeit zu vollbringende religiöse Handlung* TRIK. H. an. MED. अत्राह्लाके सुरश्रेष्ठे व्रपते MBh. 3, 10905. श्रीह्लाके कर 15524. R. 1, 25, 2. 3, 74, 2. श्रीह्लाकतत्त्व = श्रीह्लाकाचार्तत्त्व (s. u. 1) GILD. Bibl. 463. 469. Verz. d. B. H. No. 1030. श्रीह्लाकदीपक ebend. No. 1029. — b) *ein Tagewerk, was an einem Tage gelesen werden kann, Abschnitt, Kapitel* TRIK. 3, 2, 25. H. 253. H. an. MED. in श्रीह्लाक zerfällt unter andern PATAÑGALI'S MAHĀBHĀṢJA Z. f. d. K. d. M. 7, 163. Verz. d. B. H. No. 720. — c) *Speise* H. an. Hār. 264. MED.

श्रीह्लाये (wie eben) patron. des Çauka TAITT. Ār. 2, 12.

श्रीह्लात s. u. ह्लर mit श्री.

श्रीह्लातमेपन्नं (श्री + मे) adj. f. ई *das aus der Lage Gekommene, Beschädigte heilend* AV. 19, 2, 5.

श्रीह्लादि (von ह्लाद् mit श्री) m. 1) *Freude*: शुश्रूषाम्पुस्वराह्लादात् PAÑKĀT. V. 46. साह्लादि वचनम् IV, 7. साह्लादम् adv. 207, 13. — 2) patron. des Para TS. 5, 6, 5, 3. Könnte Verwechslung mit श्रीह्लात् oder Schreibfehler sein.

श्रीह्लादन (von ह्लाद् im caus. mit श्री) n. *das Erfreuen*: राघवाह्लादनकर R. 5, 56, 106.

श्रीह्लादि m. N. pr. ein Sohn Babhru's HARIV. LANGL. I, 166 (fehlt im gedruckten Original).

श्रीह्ला (von ह्ला mit श्री) adj. *anrufend* u. s. w. P. 3, 2, 3, Vārt., Sch.

श्रीह्लाय (wie eben) m. 1) *Wette bei Thierkämpfen* M. 8, 7; vgl. समाह्लाय 9, 223. — 2) *Benennung, Name* AK. 1, 1, 5, s. H. 260. वृद्धरप्याह्लाया इमे AK. 2, 4, 3, 31. चरणाह्लायाः 3, 6, 2, 14. meist am Ende eines adj. comp. und namentlich da, wo ein sonst gangbares Wort, das zugleich Name (einer Pflanze u. s. w.) ist, als solcher bemerklich gemacht werden soll. In diesem Falle geht das Geschlecht des ersten Theils des comp. auf das ganze comp. über und der Name selbst erscheint oft in abgekürzter Form; eine Erleichterung zu Gunsten des Metrums. काव्यं रामायणाह्लायम् R. 1, 4, 1. मोस्याह्लाया सुच. 2, 20, 18. लाङ्गलाह्लाया 25, 15. शताह्लाया (d. i. शतावरी) 101, 10. यद्याह्लायः 222, 6. वत्साह्लाय (d. i. वत्सक) ebend.

AK. 2, 4, 2, 35. 45. H. 223. 245. साह्लाय *benannt* wird gerade so gebraucht: चक्रसाह्लाय m. *der nach dem Rad benannte* (Vogel) d. i. der Kakra-vāka R. 4, 51, 38. गजसाह्लाय *die nach den Elephanten benannte* (Stadt) d. i. Hāstinapura MBh. 3, 9, 1348. KATĀS. 15, 6. ebenso नागसाह्लाय MBh. 3, 35. — Vgl. श्रीह्लायन, श्रीह्ला.

श्रीह्लायन (wie eben) n. *Benennung, Name*: रथाङ्गाह्लायना द्वित्राः *nach dem Rade benannte Vögel* (d. i. चक्रवाकाः) R. 2, 95, 11. — Vgl. श्रीह्लाय 2 und श्रीह्ला.

श्रीह्लायितव्य (wie eben) adj. *aufzufordern, einzuladen*: नियमाह्लायितव्या ते शयने MBh. 1, 341 1.

श्रीह्लात् (von ह्लर mit श्री) in श्रीह्लात्कन्य n. N. einer Festung bei den Uçinara P. 2, 4, 20, Sch. 6, 2, 124, Sch.

श्रीह्लात्क (wie eben) Vop. 21, 15. m. Bez. *gemeiner, verstossener Leute, die nach Vollendung eines Manenopfers die Speisen für sich forttragen*: अन्नमपकर्तार श्रीह्लात्का भवति आद्वे सिद्धे P. 3, 2, 135, Sch. — Vgl. श्रीह्लात्क.

श्रीह्लात्क्य श्रीह्लात्क्यति = श्रीह्लात्कं करोति oder श्रीह्लात्के DĀTUP. 35, 86. Vop. 21, 15.

श्रीह्ला (von ह्ला mit श्री) f. *Benennung, Name* AK. 1, 1, 5, s. H. 260. ganz ebenso gebraucht wie श्रीह्लाय 2: शताह्ला सुच. 2, 119, 1. तेजाह्ला (d. i. तेजोवती) 26, 1. सप्ताह्ला (d. i. सप्तला) 69, 21. यद्याह्लाः 223, 2. AK. 2, 4, 2, 61. — Vgl. अमृताह्ला.

श्रीह्लाान (wie eben) n. 1) *das Anrufen, Herbeirufen, Aufruf* AK. 1, 1, 5, 9. 3, 4, 18, 126. 27, 209. H. 261. ह्लाए — श्रीह्लाानं नीचं प्रति AK. 1, 1, 2, 15. P. 8, 2, 84, Sch. स तत्र गत्वा तस्याह्लाानाय शब्दं चकार MBh. 1, 691. मुहदाह्लाानं प्रकुर्वति PAÑKĀT. III, 44. अथ ब्राह्मणस्य कृते राज्ञः श्राद्धं दातुमाह्लाानमगतम् Hir. 128, 5. — 2) *das Anrufen, Herbeirufen einer Gottheit* M. 9, 126. MBh. 1, 4391. 4861. 3, 14140. 13146. 17076. वृथाह्लाान 1, 4394. 15, 830. — 3) *Aufforderung zum Kampf* R. 4, 13, 40. 14, 10. — 4) *Aufforderung vor Gericht zu erscheinen* MĀKĀH. 143, 3. Mir. 8. — 5) *Bezeichnung einer liturgischen Formel* (s. श्रीह्लाव 2.) ĀÇV. Çr. 3, 10, 9, 6. — 6) *Benennung, Name* ÇABDAR. im ÇKDr.

श्रीह्लाानय (von श्रीह्लाान), श्रीह्लाानयति *und auffordern vor Gericht zu erscheinen* Mir. 8, 17. 21. 9, 1.

श्रीह्लाायै (von ह्ला mit श्री) m. Sch. zu P. 3, 3, 73. 74. *Aufforderung; Benennung* WILS.

श्रीह्लाायितव्य (von ह्ला im caus. mit श्री) adj. *den man vor Gericht rufen zu lassen hat*: कथमार्यचारुदत्तो ऽप्यस्माभिराह्लाायितव्यः MĀKĀH. 142, 21.

श्रीह्लात्कारक pl. N. pr. *die Āhv. d. h. diejenige Recension des schwarzen Jāgus, welche neben den TAITTIRĪJA besteht und von Āhvāra oder Āhvāra den Namen hat*. त्रय श्रीह्लात्कारकस्वराः, चत्वारस्तैत्तिरीयकाः TS. PRĀT. 2, 11.

श्रीह्लाति (von ह्लर mit श्री) m. N. pr. eines Fürsten MBh. 3, 489. HARIV. 8019. 8069. 8100. 9111.

